

मिरा भाईदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईदर (प.),

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०९ ९०९.



जा. क. मि.भा./मनपा/नर/ २४२६/ २००५-०६

दिनांक :- २३/१/२००४

प्रति,

जमीन/जागामालक श्री/श्रीम. नामदेव चैव्या ढोगरे व इतर

अधिकार पत्रधारक श्री/मेसर्स आर.एन.ओ. विल्डस

द्वारा - वास्तुविशारद मेसर्स स्ट्रे कॉन

विषय :- मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - पेणकरपाडा सर्वे क्र./ हिस्सा

क्र. नवीन ५७ जुना २२५ या जागेत नियोजित वांधकामास

वांधकाम प्रारंभपत्र मिळणेवावत.

संदर्भ :- १) आपला दि. १७/०८/२००५ चा अर्ज.

२) मे. सक्षम प्राधिकारी नागरी संकुलन ठाणे यांचेकडील आदेश क्र.

यु.एल.सी./टी.ए/मिरा/एस.आर.२७२, दि.०९/०७/९०

वी मंजूरी.

३) मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील अकृपिक / परवानगी

आदेश क्र. महमुल/कक्ष.१/टे-७/एनएपी/एसआर-१६५, दि.२६/११/११

४) या कार्यालयाचे पत्र क्र. मनपा/नर/१०७२/१०३६५/२००२-०३,

दि.२०/०९/२००३

### -: सुधारीत वांधकाम प्रारंभपत्र :-

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ४५ अन्वये व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५२, २५४ ( प्रकरण १२ सह ) विकास कार्य करण्यासाठी / वांधकाम प्रारंभपत्र मिळण्यासाठी आपण यिनंतो कले नुमार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील मौजे - पेणकरपाडा .सि.म.नं./सर्वे क्र./हिस्सा क्र. नवीन ५७ जुना २२५ या जागेतील रेखांकन, इमारतीचे वांधकाम नकाशांमध्ये हिरव्या रंगाने दुळगती दर्शविल्याप्रमाणे खालील अटी व शर्तीचे अनुपालन आपणाकडून होण्याच्या अधीन राहून ही मंजूरी देण्यात येत आहे.

१) सदर भुखंडाचा वापर फक्त वांधकाम नकाशात दर्शविलेल्या वापरामाठीच करण्याचा आहे.

२) सदरची वांधकाम परवानगी आपणाम आपल्या हक्कात नगलेल्या जागेवर कोणतेही वांधकाम करता येणार नाही.

- ३) मंजूर नकाशाप्रमाणे जागंवर प्रत्यक्ष मोंजणी करने प्रेणंची आहे व त्यांची जिल्हा निरिक्षक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखार्ध दोन प्रतीमध्ये पाठवण्याची आहे । भाई व त्यास मंजूरी घेणे आवश्यक आहे.
- ४) सदर भूखंडाची उपविभागणी नगर परिपदेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणार नाही. तसेच संजुर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रधिकृत केल्यास दुर्यम / दुस-या विकासकाने मंजुर वांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास / पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक धारक व वास्तुविशारद जवावदार राहील.
- ५) या जागेच्या आजुवाजुला जे पुर्वीचे नकाशे मंजुर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोंजणीचे व सिमांकनाचे वेळो सुमंगल जुळने आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या वांधकामास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जवावदारी विकासक/ वास्तुविपारद / धारक यांची राहील. रस्त्यावावत व वापरावावत आपली / धारकाची कोणतेही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची वाधा येता कामा नये व या दोन्ही कायदयान्वये पारीत झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलवजावणी करण्याची जवावदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहील.
- ७) रेखांकनात /वांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलली सामासीक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहील व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता रुंदीकरणासाठी करण्यात येईल. यावावत अर्जदार व विकासक व इतर धारक कांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्कावावताचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धुरक व संवंधीत व्यक्ती जवावदार राहील. तसेच वरील जागेस पोच मार्ग उपलब्ध असल्याची व जागेच्या हड्डी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जवावदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहील. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास मुधारीत मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजुर रेखांकनातील रस्ते डेनेज व गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकासकाने नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पुर्ण करून मुदिधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वरूपी खुली ठंवणे वंधनकारक राहील.
- १०) मंजुर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरीत वांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उदवाहन, अग्निशामक, तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा देन टाक्या दोन इलेक्ट्रीक पंपसेटमह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांम वांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेत नाही. यावावतची गर्व जवावदारी विकासक/धारक यांची राहील. तसेच सांडपाण्याची स्रोत व मेलविमर्जनाची व्यवस्था काण्याची जवावदारी विकासकाची/ धारकाची राहील.

ग्रानप/ १८८९/१२००९-०२, फे. २३०१२००९

१३) अंजदोराने स.नं., हि.नं., मौजे, नगरपालिका/ महानगरपालिका मंजुरी, विल्डरचे नांव, आर्किटेक्टचे ग्राहीलक्षणाची अकृपिक मंजुरी व इतर मंजुरींचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्ष जागेवर लावण्यात आल्यानंतर च दर. इतर विकास कामाम मुरुवात करणे वंधनकारक राहील. तसेच सर्व मंजुरीचे मुळ कागदपत्र तपासणीमाठी/ निपटणासाठी जागेवर सर्व कालालधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जवाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम वंद करण्यात येईल.

१४) मंजुर रेखांकनातील इमारतीचे वांधकाम करण्यापूर्वी मातीची चाघणी (Soil Test) घेऊन व वांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुपंगाने सर्व तांत्रिक वावी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संवंधीत सकाम अधिकागांची मंजुरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्मान, वापर, वांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अभिन्न क्षमण व्यवस्था यावावत नेशनल विल्डिंग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वयी करणे तसेच वांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पुर्ण करून त्याची पालन करण्याची जवाबदारी अर्जदार/ विकासक/ स्ट्रक्चरल अभियंता/ वास्तुविशारद/ वांधकाम पर्यवेक्षक/ धारक संयुक्तपणे राहील.

१५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असत्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पुर्व मंजुरी प्राप्त करणे वंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.

१६) मंजुर वांधकाम नकाशे व जागेवरील वांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत वांधकाम नकाशे मंजुर घेणे वंधनकारक आहे अन्यथा हे वांधकाम मंजुर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत वांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.

१७) यापूर्वी पत्र कं..... दि..... अन्वये /यासांवतच्या मंजूर रेखांकनात प्रस्तावित केलेल्या इमारतीचे वांधकाम खालीलप्रमाणे मर्यादित ठेवून त्यानुसार कार्यान्वयीत करणे वंधनकारक राहिल.

अ.क्र.	इमारती नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित वांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	वी-२०, वी-२१	०९	तळ + ७	३४५५.७८
२	वी-२२, वी-२४, सी-२३	०९	तळ + ७	४९९९.००
३	ई-२५, डी-२६,	०९	तळ + ८	७४७२.८०
	एफ-२७, जी-२८, एच-२९,			
४	जागतीचे वाल्कनी क्षेत्र			९६.७७
५	जागतीचे जिन्याचे क्षेत्र			६६.६७
एकूण				१६०९९.०२ चौ.मी.

- १८) वांधकाम माहित्य रस्त्यावर व मार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. यावाचतचे उल्लंघन झाल्यामध्ये महानगरपालिकेकडून आपणाचिरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- १९) इमारतीचे वांधकामाचावत व पुर्णचावाचवत नियमावलीतील वाच क्र.४३ ते ४६ ची काटेकोरपणे अंमलवजावणी करण्याची संपूर्ण जवावदारी विकासक/ अभियंता, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- २०) महानगरपालिकेने मंजूर केलेले वांधकाम नकाशे व वांधकाम प्रारंभ पत्र रद्द करण्याची कार्यवाही खालील वाचतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १६४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संवंधिकाविरुद्ध विहीत कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजुर वांधकाम नकाशाप्रमाणे वांधकाम न केल्यासः—
- २) मंजुर वांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निर्दर्शनास आल्यास.
- ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमांच्ये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात वदल होत असल्याम अधवा वापरात वदल करण्याचे नियोजित केल्यास.
- ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी ग्राहयता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुपंगाने महानगरपालिकेची दिशाभुत केल्यास निर्दर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
- २१) प्रस्तावीत इमारतीमध्ये तलमजल्यावर स्टिल्ट (Steel) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजुर वांधकाम नकाशाप्रमाणे ठेवण्यात याची व या जागेचा वापर वाहनतळासाठीच करण्यात यावा.
- २२) मंजुर विकास योजनेत विकास योजना रस्त्याने / रस्ता रुदीकरणाने वाधीत होणारे क्षेत्र ६९०३.०५ चौ.मी. / महानगरपालिकेकडे हम्नातर केले असल्याने व हया हस्तांतर केलेल्या जागेच्या मोवदल्यात आपणांस अतिरिक्त घटई क्षेत्रांचा लाभ/ मंजुरी देण्यात आली असल्याने सदरचे क्षेत्र कायमस्वरूपी खुली/ मोकळे/ अतिक्रमणविरहीत ठेवण्याची जवावदारी विधागकाची राहील. तसेच या जागेचा मालकी हवक इतरांकडे कांणत्याही परिघितीत व केढाही वर्ग करता येणार नाही. तसेच या क्षेत्राचा इरांकडून मोवदला आपणांस इतर मंवंथिताम व धारकाम घ्यिकारता येणार नाही.
- २३) मंजुर वांधकाम नकाशातील १५.० मी. पेशा जास्त उंचीचे इमारतीचे अग्निशमन व्यवस्थेचावत सधाम अधिकायाचे 'ना हरकत प्रगाणपत्र' सादर करणे वांधनकारक आहे.
- २४) मंजुर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान वांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन वांधकामास प्रारंभ करणे वांधनकारक आहे.
- २५) प्रस्तावातील इमारतीचे वांधकाम पुर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पुर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालु असल्याचे निर्दर्शनास आल्यास वास्तुविशारद, निकामक व धारक यांच्यावर व्यक्तीशी कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

- २६) पुनर्निकर्मात / नव्याने पुर्ण होणा-या इमारतीमध्ये विशेषान रद्दिवाशांना गामावृत घेण्याची कायदेशीर जवावदारी वास्तुविशारद, विकासक व धारक यांची राहील. यावावतची गर्व कायदेशीर पुरता ( विकासकाने रुद्दिवाशांगसंवत करावयाचा करारनामा व इतर वाची) विकासकाने /धारकाने करणे वंधनकारक राहील.
- २७) या मंजुरीची मुदत दि. २३/८/०५, पासून दि. २२/८/०६ पर्यंत राहील. तदनंतर महाराष्ट्र प्रावेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुमार विहित कालावधीसाठी नुतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजुरी कायदेशीररीत्या आपोआप रदद होईल.
- २८) यापुर्वीचे पत्र क्र. मनपा/नर/१०७२/१०३६५/२००२-०३, दिनांक. २०/०९/२००३ अन्यवें देण्यात आलेली मंजुरी रदद करण्यात येत आहे.
- २९) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जवावदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, वांधकामपर्यवेशक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहील.
- ३०) जागेवर रेन वॉट र हावेस्टर्टींगची व्यवस्था करणे तसेच अग्निशमन व्यवस्था करणे व त्यावावत महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणावर वंधनकारक राहील.

मनपा/नर/१८२६/०५/०६,

दि. २३/८/२००४

### 'सावधान'

मंजुर वांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रात नमूद अटी व शर्तीचे पालन न करता वांधकाम केल्याम व नियमावृद्धीनुमार आवश्यक असलेल्या परवानाया न. घेता वांधकाम करणे व वापर करणे वेकायदेशीर अगून मदरहू वांधकाम अनधिकृत वांधकामावावत, अधिनियम १९६६ व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९८९ च्या तरतुदीनुमार दखलपात्र गुरु (गुरु वार्षिक) ठरून संवंधीत व्यक्ती शिक्षेम पात्र ठरतात.

आपला

आयुक्त

मिरा भाईदर महानगरपालिका

